

चाळीसगांव नगरपरिषदेकरीता केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत २.० महाअभियान अंतर्गत गिरणा धरणातून वाढीव बिगरसिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) पाणी आरक्षणास प्रस्ताव.

**महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग**

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

शासन निर्णय क्रमांक.बिसिआ २०२४/(३२३/२०२४)/सिं.व्य.(धो-२)

दिनांक : १८/०२/२०२५

संदर्भ : - १) कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांचे पत्र दि. १०.१०.२०२४.

२) शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/(४४/१५)/सिं.व्य (धोरण) दि.१७/११/२०१६.

३) शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२००८/(१३१/०८) सिं.व्य (धोरण) दि.०६/०३/२००९.

४) शासन निर्णय क्र. बिसिआ-२०१९/प्र.क्र.३६५/२०१९)/सिं.व्य (धो), दि.०१/११/२०२३.

५) शासन परिपत्रक क्र.पापव-२०१५/(प्र.क्र.४००/२०१५)/सिं.व्य (महसूल) दि.१५/१२/२०१५.

६) शासन निर्णय क्र.पापव-२०१५/(प्र.क्र.८८/२०१५)/सिं.व्य (महसूल) दि.२१/४/२०१६.

७) शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१०/(४०७/१०)/सिं.व्य (धोरण), दि.२९/०६/२०११.

८) शासन निर्णय क्र.देवदु २०१५/(८३६/२०१५)/सिं.व्य (कामे) दि.१७/११/२०१६.

९) शासन निर्णय क्र.संकीर्ण २०१८/(५११/१८)/सिं.व्य (धोरण) दि.०१/१२/२०१८.

१०) शासन निर्णय, क्र.संकीर्ण २०१८/(५११/१८)/सिं.व्य (धोरण) दि.२०/०७/२०१९.

११) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांचे दि.२९/०३/२०२२ चे आदेश.

प्रस्तावना:-

संदर्भित पत्र क्र. १ अन्वये कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांचे कडून केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत २.० महाअभियान अंतर्गत चाळीसगांव नगरपरिषदेकरीता गिरणा धरणातून वाढीव बिगरसिंचन पाणी आरक्षण, मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास (Bulk Water Entitlement) मंजुरी मिळणेबाबत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी क्षेत्रिय वाटपाच्या मर्यादेनुसार सुधारित स्तर निश्चित करण्यात आलेले आहेत. या संस्थेला यापूर्वी पिण्यासाठी पाणी वापर हक्काचे परिमाण ४.८६ दलघमी मंजूर केले आहे. या शासन निर्णयाच्या परि. २.२ अन्वये मंत्री (जसं) यांच्या मान्यतेने सदर योजनेसाठी सन २०५६ ची लोकसंख्या विचारात घेऊन मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास (Bulk Water Entitlement) मंजुरी देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

१. खालील तक्त्यातील स्तंभ २ मधील संस्थेस स्तंभ ३ मधील पाणी वापराच्या प्रकारासाठी स्तंभ ४ मधील प्रकल्पातून स्तंभ ५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क मंजूर करण्यात येत आहे.

अ. क्र.	संस्थेचे नांव	पाणी वापराचा प्रकार	जलाशय / कालवा / नदीचे नांव	मंजूर केलेला मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) (दलघमी)
१	२	३	४	५
१	चाळीसगांव नगरपरिषद ता. चाळीसगाव जि. जळगाव. पाणी पुरवठा योजना	पिण्यासाठी	गिरणा धरणातून	पिण्याकरीता (वाढीव) ४.०२३ दलघमी

२.० उपरोक्त नमूद प्रस्तावास खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे .

- बिगरसिंचन पाणी आरक्षणापोटी सिंचन पुनःस्थापना खर्च घेण्याबाबत संदर्भ क्र. ३ मध्ये नमूद शासन निर्णयान्वये सूचना निर्गमित केल्या आहेत ,सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार उचित कार्यवाही करण्यात यावी.
- बिगर सिंचन पाणी पुरवठ्यासाठी करारनाम्याचा सुधारीत नमुना व मार्गदर्शक तत्वे संदर्भ क्र. ४ अन्वये निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार करारनामा करण्यात यावा.
- संदर्भ क्र. ५ अन्वये बिगरसिंचन पाणी पाणीवापराचे करारनामे करणे व नुतनीकरण वेळेवर करणे बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
- जलस्रोत प्रदुषित करणाऱ्या पाणी वापरकर्त्याकडून दंडनीय पाणीपट्टी आकारणी करणेबाबत मार्गदर्शक तत्वे या विषयाबाबत संदर्भ क्र. ६ मधील अटीचे पालन करणे पाणी वापरकर्त्यांना बंधनकारक राहील.
- संदर्भ क्र. ७ अन्वये करारनामा करताना बिगरसिंचन पाणीवापरकर्ते अंतिम पाणी मागणी प्रमाणे टप्प्याटप्प्याने पाणीवापर करण्याचे नियोजन नमुद करू शकतील.मात्र संस्थेने या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ५ वर्षात वरील तक्त्यातील स्तंभ ५ मध्ये नमूद पाणी आरक्षणापेकी प्रत्यक्ष पाणी उचल सुरु केला नाही, तर सदर पाणी आरक्षण आपोआप रद्द होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे आदेश दि.२९/०३/२०२२ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी.
- संदर्भ क्र. ८ अन्वये पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन पाटबंधारे महामंडळाकडे वर्ग करणे व पाणीपट्टीची रक्कम प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाच्या कामासाठी खर्च करण्यास मान्यता देणेसाठीचा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
- पाणी उचलण्याची/ पुरवठ्याची जागा व क्षेत्रीय परिस्थितीनुसार इतर अटी शर्तीचा अंतर्भाव करून संबंधित मुख्य अभियंता यांनी सविस्तर ज्ञापन तात्काळ निर्गमित करावे .
- “This reservation is only the letter of support for the, water supply scheme or the industry as the case may be. Actual quantity of water that will be supplied every year shall be governed by the entitlement granted to the water user entity by the River Basin Agency based on the population and the reasonable use norm decided by this Authority and the yearly allocation declared by the prescribed Authority on the basis of reservoir contents of the year and shall be subjected to various provisions in the agreement that will be signed by the water user entity with River basin Agency.”
- सदर पाणी मंजुरीच्या अनुषंगाने पिण्याच्या प्रयोजनार्थ पाणी वापर करताना उपलब्ध करून दिलेल्या पाण्याची गुणवत्ता पिण्यास योग्य (potable) करण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी उपरोक्त तक्त्यातील स्तंभ क्र.२ मध्ये नमूद संस्थेची राहील.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०२१८१७२८२३१४२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(राकेश धाकतोडे)
शासनाच्या अवर सचिव

प्रति,

१. मा.राज्यपालांचे यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय मुंबई.
३. मा. उपमुख्यमंत्री, यांचे खाजगी सचिव.
४. मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, विधानसभा, विधानभवन, मुंबई.
५. मा. सभापती/उपसभापती, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई.
६. मा. विरोधी पक्षनेते, विधानसभा, मुंबई यांचे कार्यालय, विधानभवन, मुंबई.
७. मा. विरोधी पक्षनेते, विधानपरिषद, मुंबई यांचे कार्यालय, विधानभवन, मुंबई.
८. मा. मंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव.
९. अ.मु. सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. सचिव (जसंव्य व लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. सचिव, (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई.
१३. कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव
१४. मुख्य अभियंता (पा) व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव
१६. अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव
१७. निवडनस्ती कार्यासन सिंव्य (धोरण)